

NESCO LIMITED Nesco Center Nesco Center F +91 22 6645 0101
Western Express Highway E contact@nesco.in
Goregaon (Fast) Goregaon (East) Mumbai 400 063

T +91 22 6645 0123 W www.nesco.in

22nd May 2024

**BSE Limited** Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Bandra Kurla Complex, Dalal Street. Mumbai - 400 001.

Ref: 505355

National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra (East).

Mumbai - 400 051. Ref: NESCO

Dear Sir/Madam,

Sub.: Intimation under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Please find enclosed herewith the publication dated 22nd May 2024, in newspapers namely Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) regarding the publication of Audited Financial Results for the guarter and year ended 31st March 2024.

You are requested to kindly take the same on record.

Thanks and Regards,

For Nesco Limited

Shalini Kamath Company Secretary & Compliance Officer Mem No. A14933

Encl: as above

1. Bishop Lefroy Road, Kolkata, West Bengal, 700020 Notice is hereby given that the following share certificates for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holders(s) of the said securities applicant(s) has/have applied to the Company intends to issue duplicate certificate(s) Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company wil

Name(s) of holder(s) and Jt. holder (s)	Folio No.	kind of securites and face value	No. of Securities held	Distinctive No.
TUSHAR G SHAH	TFT0000994	Equity & Rs. 1/-	500	13515741-13516240
CHANDRIKA G SHAH	TFT0048014	Equity & Rs. 1/-	11	634555877- 634555887
Place: Mumbai Date : 2	22.05. 2024			

proceed to issue duplicate certificate(s) without further intimation



#### **HDFC Bank Limited**

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] [e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com] [Tel Nos. 022 - 6631 6000]

#### **Notice of Transfer of Equity Shares to Investor Education** and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended and various circulars issued thereto, from time to time, by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "the Rules").

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with said Rules, the Bank is required to transfer such shares corresponding to the final dividend for the financial year 2016-17 pertaining to erstwhile Housing Development Finance Corporation Limited (amalgamated with and into the Bank w.e.f. July 1, 2023) in respect of which the shareholder has not claimed dividend for seven consecutive years from the said financial year to IEPF.

The Bank has vide letter dated May 20, 2024, sent a specific communication to the concerned shareholders whose unclaimed dividend/ shares as aforesaid are liable to be transferred to IEPF requesting them to claim their dividend(s) on or before August 24, 2024, failing which the shares held by them shall be transferred to IEPF

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that in terms of the said Rules, the Bank would be issuing duplicate share certificate(s) in lieu of share certificate(s) held by them for the purpose of transferring the said shares to IEPF and the said original share certificate(s) shall stand automatically cancelled. In case of shares held in demat mode, the transfer would be effected by issuance of necessary instruction to the depository to transfer the shares directly to IEPF. The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF.

The Bank has uploaded full details of the unclaimed dividend/ shares due for transfer to IEPF on its website  $\underline{www.hdfcbank.com}.$  Concerned shareholders may verify the details of unclaimed dividend(s) and the shares liable to be transferred to IEPF at https://www.hdfcbank.com/ personal/about-us/corporate-governance/shareholders-informationand-helpdesk/details-of-unclaimed-dividend

The shareholders may claim the said unclaimed dividend/ shares from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. For more details please refer, www.iepf.gov.in.

For any queries/ grievances on above matter, shareholders are requested to contact Datamatics Business Solutions Limited, (Registrar & Share Transfer Agent of the Bank), at the below mentioned address on or before August 24, 2024 being the last date for claiming the final dividend for the financial year 2016-17 pertaining to erstwhile Housing Development Finance Corporation Limited (amalgamated with and into the Bank w.e.f. July 1, 2023), failing which, the shares held by them in the Bank will be transferred to IEPF in compliance of

**PARTICULARS** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional

Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional

**Datamatics Business Solutions Limited** Unit: HDFC Bank Limited Plot No B-5, Part B Crosslane, MIDC. Andheri (East), Mumbai 400093. Tel No :+91 22-66712213 / 2214 E-mail: hdinvestors@datamaticsbpm.com Website: https://www.datamaticsbpm.com/

For HDFC Bank Limited

Place: Mumbai Date: May 21, 2024

Total income from Operations

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income / (Loss) for the period

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)

Earnings Per Share of Rs. 2/- (Not annualised)

Earnings Per Share of Rs. 2/- (Not annualised)

After exceptional item - Basic and diluted (Rs.)

Before exceptional item - Basic and diluted (Rs.)

and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)]

Equity Share Capital (incl. Equity Share Capital Suspense)

Santosh Haldankar Company Secretary ACS: 19201

MANUGRAPH INDIA LIMITED

Registered Office: Sidhwa House, 2<sup>nd</sup> Floor, N. A. Sawant Marg, Colaba, Mumbai - 400 005.

CIN: L29290MH1972PLC015772; Tel. No.: 022-22874815 / 0620 Fax No.: 022-22870702

Email: sharegrievances@manugraph.com: Website: www.manugraph.com

EXTRACTS OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED ON MARCH 31, 2024

(In terms of 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015)

Quarter ended

31-03-2024

(Reviewed)

14.85

(4.01)

(4.01)

(4.27)

(4.26)

(1.41)

(1.41)

Quarter ended

31-12-2023

(Reviewed)

23.34

(3.21)

(3.21)

(3.30)

(3.16)

(1.08)

(1.08)

Quarter ended

31-03-2023

(Reviewed)

35.28

(2.05)

(2.05)

(2.04)

(1.09)

(0.67)

(0.67)

Year ended

31-03-2024

(Audited)

66.45

(19.61)

(19.61)

(19.86)

(19.43)

6.08

73.63

(6.53)

(6.53)

### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 74 OF 2024

COMPANY SCHEME APPLICATION NO. 235 OF 2023

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

In the matter of Sections 230 to 232 along with othe applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time;

In the matter of Scheme of Amalgamation of FLOWERS VALLEY PRIVATE LIMITED, the Transferor Company with SUBHKAM VENTURES (I) PRIVATE LIMITED, the Transferee Company and their respective shareholders and their respective creditors

**SUBHKAM VENTURES (I) PRIVATE LIMITED,** a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Makers Chamber IV, . 14th Floor, 222, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra, India CIN - U67120MH1995PTC093556) ) ... Petitioner Company No.1

FLOWERS VALLEY PRIVATE LIMITED, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Makers Chamber IV, 14th Floor, 222, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra, India CIN – U01120MH1998PTC366920) ...Petitioner Company No. 2

#### NOTICE OF PETITION.

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by FLOWERS VALLEY PRIVATE LIMITED, the Transferor Company with SUBHKAM VENTURES (I) PRIVATE LIMITED, the Transferee Company was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 25th day of April, 2024. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal on 14th day of June, 2024. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send, to the Petitioner's Advocates, notice of his intention signed by him or his advocate not later than (02) Two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition with the copy of affidavit shall be furnished with such notice A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person equiring the same on payment of the prescribed charges for the same

Dated this 22<sup>nd</sup> day of May, 2024. FOR RAHUL OAK, ADVOCATE

Advocates for the Petitione Rahul D. Oak Advocate.

11/Blaze Business Centre, Birla Mansion, N.M.Road, Fort, Mumbai - 400 001

Email: advrahuloak@gmail.com Mobile No. 9867327302



**WARREN TÉA LIMITED** 

# Registered Office : Deohall Tea Estate P.O. Hoogrijan, Dist. Tinsukia., Assam 786 601 Tel : +91 9531045098, Email : corporate@warrentea.com CIN : L01132AS1977PLC001706, website : www.warrentea.com **NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING**

Notice is hereby given that :

(a) The 47th Annual General Meeting ('AGM') of Warren Tea Limited ('the Company') is scheduled to be held on Thursday, 27th June, 2024 at 12.30 PM IST through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') facility to transact the businesses as mentioned in the notice of

b) The Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide its General Circular number 14/2020 dated 08.04.2020, 17/2020 dated 13.04.2020, 20/20 dated 05.05.2020, 28/2020 dated 17/08/2020, 02/2021 dated 13/01/2021, 19/2021 dated 08.12.2021, 21/2021 dated 14.12.2021, 02/2022 dated 05.05.2022 10/2022 dated 28.12.2022 and 9/2023 dated 25.09.2023 ('Circulars') permitted the holding of the AGM through VC/OAVM at a common venue without the physical presence of the Members. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the Listing Regulations') and the SEBI Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13 2022, January 5, 2023 and October 7, 2023 ('Circulars'), the 47th AGM o the Company is being held through VC/OAVM and the Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.

The Company has facilitated the Members to participate at the 47th AGM through the VC facility provided by Central Depository Services (India Limited (CDSL).

d) In accordance with the aforesaid circulars, Notice of the AGM along with he Annual Report 2023-24 will be sent within the statutory time limit only by electronic mode to those members whose e-mail addresses are red with the company/depositories. Members may note that the notice of AGM along with the Annual Report will be available on Company's website at www.warrentea.com, website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and The Calcutta Stock Exchange Limited at www.cse-india.com and also available on the website of CDSL www.evotingindia.com

) Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company is pleased to provide to its Members with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting and voting during AGM) and has engaged the services of CDSL to facilitate voting through electronic voting system. Detailed procedure of remote e-voting/and voting at the AGM will be part of the AGM Notice

(f) For receipt of AGM Notice and Annual Report by electronic mode (e-mail) shareholders holding shares in physical mode and have no registered/updated their e-mail addresses with the Company and wish to register/update may contact/write to the Company at its e-mail id investors@warrentea.com or Registrar and Share Transfer Agent of the CB Management Services (P) Ltd., at their e-mail id on rta@cbmsl.com . Shareholders holding shares in dematerialized mode may contact/write to their Depository Participant to register/update the For Warren Tea Limited

Place : Kolkata Soma Chakraborty
Executive Director & Company Secretary Date : 22nd May, 2024

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public that Mr. Bhimraj Jirawala alias Jain, who was a co- owner of the flat situated at Flat No. 2101, Orbit Eternia, N.M. Joshi Marg, Saidham Nagar, Opposite Deepak Cinema, Lower Parel, Mumbai, Maharashtra 400013, along with Mr. Dineshkumar Bhimraj Jain, Mr. Kamleshkumar Bhimrajji Jain, Mrs. Sangeeta Kamleshkumar Jain and Mrs. Gyaneshwari Dinesh Kuma Jain died on 7th March, 2018.

All persons having any claim in respect of the above flat whether by way of sale exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having his office at c/o. Mr. Dinesh Jain, 410, Kakad Market, 4th Floor, 306, Kalbade Road, Mumbai – 400002 within 7 days from the date of this notice, failing which the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and / or abandoned

Dated, this 22nd day of May, 2024.

(MAHENDRA C. JAIN) Advocate & Solicitor

#### NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for 370 Equity shares, Vide its Folio No. 0841632, Certi. No. 5036501 and Dist. No. 33654591-33654960 of HINDUSTAN UNILEVER LTD. standing in the name(s) of HASINA MAHMOOD FENSH AND MAHMOOD HASAN FENSHI have been lost or mislaic and undersigned YUNUS MAHMOOD AKHALWALA, the successor of HASINA MAHMOOD FENSHI AND MAHMOOD HASAN FENSHI has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Corp. Office, UNILEVER HOUSE, B. D. SAWANT MARG, CHAKALA, MUMBAI-400 099, MAHARASHTRA within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) Name(s) of Shareholder(s) Name of the Applicant / Successor

1) Hasina Mahmood Fenshi (2) Mahmood Hasan Fenshi

Date: 22.05.2024

nesco

**NESCO LIMITED** CIN: L17100MH1946PLC004886

Registered Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

31 MARCH 2024

(₹	in	Lakhs)

	(₹ in Lakhs)								
		Quarter Ended							
Sr. No.	Particulars	31.03.2024 (Audited) Refer Note No 2	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited) Refer Note No 2	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)			
1	Total Income from Operations	21,988.15	20,461.42	17,758.41	78,312.87	60,911.81			
2	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	13,601.10	12,097.39	10,898.78	46,298.55	36,697.03			
3	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	13,601.10	12,097.39	10,898.78	46,298.55	36,697.03			
4	Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	10,512.48	9,374.55	8,490.91	36,278.36	29,063.64			
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax] and Other Comprehensive Income [After Tax])	10,592.04	9,379.62	8,486.98	36,368.86	29,060.74			
6	Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share)	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.20			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	٠	2,28,241.31	1,95,043.15			
8	Earning Per Share (EPS)								
	a) Earning Per Share Basic (in ₹) (*Not Annualised)	*14.92	*13.30	*12.05	51.49	41.25			
	b) Earning Per Share Diluted (in ₹) (*Not Annualised)	*14.92	*13.30	*12.05	51.49	41.25			

Notes :

- These financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 20 May 2024.
- The figures for the quarter ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between the audited figures in respect of
- the full financial year and the published unaudited year to date figures upto the third quarter of the relevant financial year. During the year Company has reassessed the estimated useful life of Exhibition halls based on the intended usage and future growtl
- plans and as a result the depreciation charge has increased by ₹ 469.29 lakhs and ₹1.888.94 lakhs for the quarter and Year Ended 31 March 2024 respectively. Correspondingly, Profit Before Tax (PBT) is lower by the same amount for the said period respectively. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2024, filed with the
- Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in).

Date: 17.05.2024

Krishna S. Patel Chairman and Managing Director DIN: 01519572 PUBLIC NOTICE

Yunus Mahmood Akhalwaya

NOTICE is hereby given that my client Mr. William Joseph Rodrigues, intends to purchase Residential Premises bearing Flat No. 1. Audumber Co-Operative Housing Society Limited, IIT Main Gate, Powai Mumbai - 400076 (hereinafter referred as "the said premises"). The said premises are currently owned by Mr. Devendra Laxman Sonar. The chain of agreements for the said Premises is as follows: (1) Agreement dated 28.07.1983 between M/S. Prathmesh Construction Co. as the Builders and (i) Mr Krishna Gopal Joshi and (ii) Mrs. Nalini Krishna Joshi as the Buyers. (2) Articles of Agreement Dated 11.12.1986 having Registration Number 1226/1987 between (i Mr. Krishna Gopal Joshi and (ii) Mrs. Nalin Krishna Joshi as the Transferors and Mr. Srinivas Dwarkanath Kamalapurkar as the Transferee. (3) Agreement Dated 15.07.1994 having Registration Number BDR/4463/1994 between Mr. Srinivas Dwarkanath Kamalanurkar as the Transferor and Mr Devendra Laxman Sonar as the Transferee Agreement dated 28.07.1983 between M/S Prathmesh Construction Co. as the Builders and (i) Mr. Krishna Gopal Joshi and (ii) Mrs Nalini Krishna Joshi as the Buyers is lost and misplaced and even after diligent search the same is not traceable.

Any person/s in the custody of the said lost agreement or having any claim against or to the above-mentioned the said premises or any part thereof, by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, maintenance ossession, tenancy, Inheritance, lease, leave and license, lien, or otherwise howsoever are nereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the address at office no 105, Gupta Bhawan, R.R.T. Road, Near Ganatra Hospital, Mulund (W), Mumbai 400080 within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice failing which it shall be constructed as having een nonexistent/ waived/ abandoned.

Jethwa Jigisha Ashwin Date: 22/05/2024 Advocate

Mumbai, 20 May 2024



1st Floor, Krushnai Residency NEAR CHATTRAPATI SHIVAJI MAHARAJ CHOWK, MAHAD At Post Taluka Mahad District Raigad Pin-402301

Ref No: MHD/SARFAESI/2024-25/02 Registered Post A/D

1. Mr. Deenanath Doddanna Shetty (Borrower) &

Mrs. Geetha Shetty (Co-Borrower)
Address:- 3-267, Koppala Darkhasu House Padumarnadu, Dist Dakshina Kannada, Karnataka 574213

Mr. Deenanath Doddanna Shetty (Borrower) & Mrs. Geetha Shetty (Co-Borrower)

Address:- Flat No 203, 2nd Floor, E Wing, Sunrise Residency, E Wing Dasturi Naka, Mahad, Tal Mahad, Dist Raigad, 402301

Mr. Deenanath Doddanna Shetty (Borrower) & 2. Mrs. Geetha Shetty (Co-Borrov

Address:- Flat No 2, Payasadan Building, Chavdar Tale, Mahad,

Tal- Mahad, Dist Raigad, 40230

MANUGRAPH

(Rs. in crores

Year ended

31-03-2023

(Audited)

80.71

(17.99)

(10.99)

(11.30)

(10.49)

6.08

93.06

(6.02)

(3.71)

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 At the request made by you, the Bank has granted to you through Mahad Branc credit limit for an aggregate amount of Rs.11,32,000/-. We give here under details of credit facility granted by us and the amount of outstanding dues thereunder as on the date of this notice:

Sr. No	Nature Of Facility	Sanctioned Amount	Outstanding Dues	Total Dues
1	Home Loan A/c No: 121575110000390	Rs. 11,32,000/-	Rs.10,18,534/- + Rs.1,22,905/- (30-11-2022 to 17-05-2024)	Rs.11,41,439/-

The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets/securities (particulars of properties/ assets charged to bank):

(a) Equitable Mortgage of Flat situated at Flat No E 203, having area of 58.3 sq mt carpet plus 5.44 sq mt Terrace total 63.82 sq mt on 2nd Floor, E Wing, Sunrise Residency, Dasturi Naka, Mahad, Raigad, 402301 (on plot of land bearing Survey No 93/2B and 93/3 Village Mahad) in the name of Mr. nanath Doddanna Shetty and Mrs. Geetha Shetty and bounded by:

Boundaries of the flat i On the North : Flat No 204 On the North : Property of S No 92 On the South : Property of S No 93/4 On the South : Other building On the East : Property of S No 990 On the East : Flat No 202 On the West : Municipal Road On the West : Open space

3. As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 29.12.2022 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bal

For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of Bs 11.41.439/- (contractual dues up to the date of notice) with further interest thereon @8.85% p.a. compounded with Monthly rests from 18-05-2024 and all costs, charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers veste with the Bank under Section 13 of the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured mentioned above

While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assign

The amounts realized from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower of quarantor) are fully recovered, shall be paid to you.

If the said dues are not fully recovered from the proceeds realized in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/recovery actions before Debts Recovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you. Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of

this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease, license, gift, mortgage The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice

10. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to an other right or remedy available to the Bank

Date: 17/05/2024

NAME: AJAY SINGH DESIGNATION: CHIEF MANAGER **AUTHORISED OFFICER** 



## Fermenta Biotech Limited

Corporate Identification Number (CIN): L99999MH1951PLC008485 Registered Office: A-1501, Thane One, 'DIL' Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India. Tel: +91-22-6798 0800 / 888 • Fax: +91-22-6798 0899 Email: info@fermentabiotech.com • Website: www.fermentabiotech.com

Members are hereby informed that the dispatch of the Notice of Postal Ballot dated May 06, 2024, including Explanatory Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 ("Act") and along with Remote e-Voting instructions and Postal Ballot Form ('Notice') to the Members of the Company has been completed on Tuesday May 21, 2024 for seeking approval of the Members of the Company by Postal Ballot through Remote e-Voting, i.e. voting through electronic means ("Remote e-Voting") and such additional facility as mentioned in the Notice in respect of the following resolution:

No.	Special Resolution fo
-	Do annointenant of M

1 Re-appointment of Mr. Krishna Datla (DIN: 00003247) as a Whole-time Director of the Company, designated as Executive Vice-Chairman, for period of 3 (three) years w.e.f. May 9, 2024

Re-appointment of Mr. Prashant Nagre (DIN: 09165447) as Managing Director of the Company for a period of 3 (three) years w.e.f. May 9, 2024.

In compliance with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the Company has only sent electronic copies of the Notice by email to all the Members whose names appeared in the Register of Members / list o Beneficial Owners, maintained by the Company / Depositories as at close of business hours on Friday, May 17, 2024 ("Cut-off date"), and whose e-mail IDs are registered with the Depository Participants (DPs) or with the Company or its Registrar and Transfer Agent as on the Cut-off date.

The aforesaid resolution is to be transacted by means of Postal Ballot through Remote e-Voting in terms of Sections 110 and 108 of the Act read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014 Secretarial Standard on General Meetings, read with MCA Circulars, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 and other applicable provisions, if any and by such additional facility as mentioned in the Notice. The Company has engaged the services of Link Intime India Private Limited ("LIIPL") for the purpose of providing Remote e-Voting facility.

The period for voting through Remote e-voting and such additional facility commenced on Wednesday, May 22, 2024 (9.00 a.m. IST) and will end or Thursday, June 20, 2024 (5.00 p.m. IST). Members whose names are recorded in the Register of Members / list of Beneficial Owners, maintained by the Company, Depositories as on the Cut-off date shall be entitled to vote by availing the facility of Remote e-Voting or such additional facility as specified in the Notice. Members who opt to vote through Postal Ballot Forms may send duly completed and signed Postal Ballot Form so as to reach the Scrutinizer appointed by the Board of Directors of the Company, Mr. V. N. Deodhar (Membership No. FCS 1880), V. N. Deodhar & Co., Practising Company Secretaries, at Unit: Fermenta Biotech imited, C/o. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, India not later than Thursday, June 20, 2024 (5,00 p.m. IST), Postal Ballot Form received after Thursday, June 20 2024 (5.00 p.m. IST) will be considered invalid. The charges for dispatch of Postal Ballot Form shall be borne by the Member. Remote e-voting will be blocked by Thursday, June 20, 2024 (5.00 p.m. IST).

The Notice is available on the Company's website www.fermentabiotech.com, website of BSE Limited at www.bseindia.com and on LIIPL's website at https://instavote.linkintime.co.in/ Members, who have not received the Notice by e-mail but wish to vote through Postal Ballot Form, may download the Postal Ballo Form from any of these websites. Any person who is not a member of the Company as on the Cut-off date should treat the Notice for information purposes only. Members who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by following the instructions provided in the Notes section of the Notice.

In case of any queries connected with the Remote e-Voting, members may visit Frequently Asked Questions' ("FAQs") and Remote e-Voting manual available under "Help" section at https://instavote.linkintime.co.in/ Members may address their query(ies) to Mr. Srikant Sharma, Company Secretary, at the Registered Office of the Company, Tel: 022 6623 0800, or by e-mail to srikant.sharma@fermentabiotech.com

Voting results will be declared on or before Monday, June 24, 2024. The declared results, along with the Scrutinizer's Report, will be communicated to BSE Limited where the shares of the Company are listed and placed on the Company's website www.fermentabiotech.com and LIIPL's website at https://instavote.linkintime.co.in/

> By order of the Board of Directors For Fermenta Biotech Limited

Dated : May 22, 2024 Srikant N Sharma Company Secretary & Vice President (Legal) Place: Thane

FBL / 72 / PREM ASSOCIATES

Note:

Place : Mumbai

Date: May 21, 2024

Other Equity

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 o the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com/www.nseindia.com) and the Company's website viz. www.manugraph.com.

> On Behalf of the Board For Manugraph India Limited Sanjay Shah

Chairman & Managing Director Place: MAHAD, RAIGAD

























CIN: L63020MH1919PLC000640 Regd. Office: Chruchgate House, 4th Floor, 32-34. Veer Nariman Road Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

SKYLINE MILLARS LIMITED

#### NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to and in compliance of Section 108, Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, ("the Act"), read vith the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular and other relevant circulars, issued by the Ministry of Corporate Affair ("MCA Circular"), the Company is seeking approval of Members through the Postal ballot through e-voting by passing of Special Resolution in compliance with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirem ents) Regulations 2015, for Appointment of Mr. Ashok Pillai (DIN: 00167849) as ar ndependent Director for a term of five years.

In compliance with the aforesaid statutory provision and MCA Circulars issued in this regard and regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, the electronic copies of Postal Ballot Notice ("Notice") has been sent to through electronic mode and remote e-voting facility nas been facilitated by Link Intime India Private Limited.

The notice along with the Explanatory statement has been dispatched or Tuesday, 21 st May, 2024 to those members whose e-mail id's are registere with their Depositories as on 17 th May, 2024 ("Cut-off Date"). A person who i not member on cut-off date shall treat this notice for information purpose only The Company has engaged the services of Link Intime India Private Limiter (RTA) for purpose of providing remote e-voting facility to all its members. The summary of relevant dates are as under

Commencement of e-voting	Wednesday, 22 nd May, 2024 (9:00 AM)
End of remote e-voting	Thursday, 20 th June, 2024 (5:00 PM)
Cut-off date for e-voting	Friday, 17 th May, 2024
Result of e-voting	On or before 22 nd June, 2024
EVSN	240186 <skyline limited="" millars=""></skyline>

Mr. Prashant S. Mehta of M/s. P. Mehta & Associate, Practising Compa Secretary will act as scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in fair 8 transparent manner.

The resolution, if approved shall be deemed to have been passed on the las date of e-voting i.e. 20th June, 2024. The result of postal ballot along with Scrutinizer's report will be declared by the Company within stipulated time and will also be displayed on the website of the Company and Stock Exchange

Members are requested to refer to the detailed instructions for e-voting forming part of the Postal Ballot notice. In case members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: Tel: 022

Date : 21<sup>st</sup> May, 2024 Place : Mumbai

Maulik Day Whole-time Director DIN:01448536

#### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Dharamdaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400030.

**PUBLIC NOTICE OF INQUIRY** Change Report No. ACC-IX/2887/2019
Filed by Mr. Mudar Abdulhusain Diwanji

ter of "Saifee Hospital & Nursing Home Society (Lunawada)" P.T.R. No F-3709 (Mumbai)

Whereas the Reporting trustee of the above trust has filed a Change Report u/s 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Hon'ble Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.

1) Whether this property is the property of the trust and could be registered

#### Description of the property:

All that piece or parcel of land situate at Kasba Lunavada, Dist., Panchmahal in the State of Gujarat and bearing Old Survey No.36, Corresponding New Survey Nos. 537 and 261 totally admeasuring 7283.96 sq. mtrs., and

٠.	.0110.
	On or towards the South by: Survey No.31
	On or towards the North by: Survey No.32
	On or towards the East by : Road
	On or towards the West by : Survey No.35

Cost of acquisition: Rs.36,312.63/- (Rupees Thirty Six Thousand Three Hundred Twelve and Sixty Three Paisa Only)

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written, if not received anything within given period, the inquiry would be completed and necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time, then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissionel Mumbai Region Mumbai.

This 14th day of May, 2024.



Superintendent-(J), Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड

आर-५१४, ५वा मजला रोतुंदा इमारत, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दर.:०२२-२२७२२४८८, सीआवएन: एल६७१२०एमएच१९१६पीएलसी०४८०५१ -मेल:info@spsfinquest.co.in, वेबसाइंट:www.spsfinquest.co **सूचना** सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ)

सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यते देणे याकरिता मंगळवार. ८ मे. २०२४ रोजी संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संपर्ण तपशिल कंपनीचे शेअर जेथे सचिबाद आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) कंपनीच्या (www.spsfinquest.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे. एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेडकरित (गिरीष तुलसीराम जाजू)

व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई डीआयएन:०३१०८६२० दिनांक: २१.०५.२०२४ जोडपत्रः वरीलप्रमाणे

#### **PUBLIC NOTICE**

DR. GIRISH H. KHANDELWAL & UMA KHANDELWAL Membe Owner of Flat No. 501/A, Address 501/A, Charkop Muskurahat CHS LTD., Babrekar Nagar, Kandival (West), Mumbai-400067 & holding Certificate No. 145 Distinctive Nos. 266 to 270 which

If anyone having any claim objection should contact to Th Society Secretary within 15 days Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

has been reported lost/misplaced.

For CHARKOP MUSKURAHAT CHS LTD

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका क्रमांक १०५, पहिला मजला इमारत नमांक आर- १२, नवदुर्गा को ऑप हो सो. लि., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, पुनम नगर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३, हि सदनिका

सार्वजनिक सूचना

कै. मनिष मनसुखभाई टिबालिया यांच्या नावे असून कै. मनिष मनसुखभाई टिबालिया यांचे नेधन मुंबई येथे दिनांक-०२/१०/२०२३ रोजी झालेले असून त्यांच्या पश्च्यात श्री. पराग ानस्**खभाई ँ**टिबालिया (भाऊ), हे सदरच्या नदनिकेचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. श्री. पराग मनसुखभाई टिबालिया हे सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfer) न्रीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सदर पटनिके मध्ये कोणताही टावा किंवा हक्क ागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रासह खालील नमूद पत्त्यावर १५ देवसाच्या कालावधीत आणण्याची सूचना

च्यावी, त्या नंतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणार नाही. देनांक : २ॅ२/०५/२०२४ आर- ४, सोसायटी कार्यालय अष्टविनायक को.ऑप. हौ.सो.लि,

#### सार्वजनिक सूचना

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका क्र. १०८, बिल्डिंग नं. आर - ११, श्री साई गणेश को-ऑप हो सोसायटी (मर्या), एम एम आर डी ए कॉलनी पूनम नगर महोकाली गुंफा रोड, चकाल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३, हि सदनिका कै. सुमेरादेवी रामपत मल्लाह आणि वै गमपत ब. मल्लाह यांच्या नावे असून के. सुमेरादेवी ामपत मल्लाह यांचे निधन सिपाह — सुलतान (उत्तर प्रदेश) येथे दिनांक १४/११/२०१०, आपि के. रामपत ब. मल्लाह यांचे निधन मंबई येथे दिनांक १७/०९/२००३ रोजी झालेले असून त्यांच्या म १) श्री. खिलाडी रामप मल्लाह (मुलगा), २) श्री. निलकधारी रामपत मल्लाह. (मुलगा), हे सदरच्या पदनिकेचे कायदेशीर वारस आहेत.

थ्री**.** खिलाडी रामपत मल्लाह **(**मुलगा) आणि श्री तेलकधारी रामपत मल्लाह. हे सदरची सदनिक आपल्या नावे हस्तांतर (Transfer) करीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सदर सदनिके मध्ये कोणताई रावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्या आवश्यक कागदपत्रा सह खालील नमूद पत्त्यावर ° देवसाच्या कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी त्यानंतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणार नाहीं ठिकाण : मुंबई, दिनांक : २२/०५/२०२४ **सही** 

बिल्डिंग नं. आर - ११, सोसायटी कार्यालय श्री साई गणेश को-ऑप. हौ. सोसायटी (मर्या), एम.एम.आर.डी.ए. कॉलनी पूनम नगर, महाकाली गुंफा रोड, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माई व्याल **श्रीमती लक्ष्मी नरसम्मा उम्मेत्तला** या फ्लॅट क्र.८ए ४५, १ला मजला, न्यु डी.एन. नगर साईधाम को-ऑप हीसिंग सोसायटी लि., न्यु डी.एन. नगर, अधेरी (पश्चिम), मुंबई-४००५३, क्षेत्रफळ सुमारे ४०५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, जमीन सर्व्हें क्र.१०६-ए, सीटीएस क्र.१९५(भाग), गाव अधेरी, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेच्य मालक आहेत. सदर फ्लॅट जागेचे मुळ मालक **स्वर्गीय श्री रामा चंदा राव उम्मेथला** यांचे ०९.०४.२०२० रोजी निधन झाले आणि त्यांचे कायदेशीर वारसदार नामे **१) श्रीमती लक्ष्मी** ारसम्मा उम्मेत्तला, (२) श्रीमती नागापुर्णिमा राजेश्वर राव फ़दंती व ३) श्री. फनिराज उम्मेत्तला यांच्याकडे सदर फ्लॅट ागेचे कायदेशीर वारसदारनुसार मालक म्हणून वहिवाट व ताब

जर कोणा व्यक्तीस याबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस तारण, अधिभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालर्क हक किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यान खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आजच्या तारखेपासून **१४ दिवसा**त कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगत केले आहेत असे समजले जाईल. दिनांक: २२.०५.२०२४

सुरेंद्र कुमार यादव (वकील उच्च न्यायालय)

कार्यालय: ३रा मजला, विकल कक्ष, एम.एम. कोर्ट, अंधेरी

### जाहीर सूचना

श्रीमती ताराबाई निवृत्ती कांबळे यांच्या वतीने सर्वसामा जनतेस येथे घोषित व सचित करण्यात येत आहे की वर्गीय निवृत्ती एकनाथ कांबळे हे सदनिका क्र. १ (पर्व)-४२१२०१. जि. ठाणे. जमीन सर्व्हे क्र.५२. हिस्स क्र.१३ भाग, गाव आयरे, कल्याण डोंबिवर्ल महानगरपालिकेच्या मर्यादेत. डोंबिवली विभाग आणि नोंदर्ण जिल्हा ठाणे व उप-नोंदणी जिल्हा कल्याण, डोंबिवर्ल विभागात असलेल्या जागेचे मालक होते

स्वर्गीय निवृत्ती एकनाथ कांबळे यांचे २५.०९.२००० रोज निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे २ कायदेशीर वारसदा थ्रीमती ताराबाई निवृत्ती कांबळे (पत्नी) व श्री. निती निवृत्ती कांबळे (मुलगा) हे कायदेशीर वारसदार आहेत. 'न्य अश्विनी'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि ांच्याकडन श्रीमती ताराबाई निवत्ती कांबळे यांच्या ना गप्रमाणपत्र हस्तांतरित केले आहे. श्री. नितीन निवृत्त कांबळे यांनी श्रीमती ताराबाई निवत्ती कांबळे यांच्या नार सदर सदनिका हस्तांतरणास त्यांची एनओसी दिली आहे ''न्यु अश्विनी'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि ांच्यासह वर नमुद कायदेशीर वारसदारांनी सदर सूचन उकाशनापासन १× दिवसात सदर सदनिकेमधील मय मदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावा योग्य पराव्यांच्य प्रतींसह वकील अर्चना एस. जोशी (९८६७४१५३६७ यांच्याकडे कळवावे. जर विहित कालावधीत दावा प्राप्त गल्यास योग्य असेल त्याप्रमाणे मयत सदस्याचे शेअर्स हित यासह व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील तिनांक: २२.०५.२०२४ ठेकाण: डोंबिवली ॲड. अर्चना एस. जोशी

#### जाहीर सूचना

ज्याअर्थी स्वर्गीय श्री. यशवंत बाबु गार्डी हे फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, 'बी' विंग, क्षेत्रफळ सुमारे ४७० चौ.फु. (सुपर बिल्टअप क्षेत्र), 'आकांक्षा अपार्टमेंट' म्हणून ज्ञात इमारत, आकांक्षा–१ को–ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सर्व्हे क्र.९७ (३९८), हिस्सा क्र.७/८ **भाग**, प्लॉ जमान तल्ह क्र. १६ (३१८), १६२वी क्र. १९/८ भाग, १९/॥ क्र.१ भाग, १८ भाग, गांव आचाळे, नातामीगारा (पुर्व), तालुका चसई, जिल्हा पालचर येथील फ्लॉटचे धारक होते आणि मालक स्वर्गीय श्री. यशवंत बाबु गाडी आर्थ १९.०५.२०३३ रोजी निधन झाले, त्यांच्या परतात श्रीमती योजना यशवंत गार्डी, सी. पल्लवी संबीप काताळे, श्री. गौरत यशवंत गार्डी व कुमारी दामिनी यशवंत गार्डी हे स्वर्गीय श्री. यशवंत बाबु गार्डी यांचे फ्लॅट व शेअर्सचे कायदेशीर वारसदार आहेत आणि आता सर्व कायदेशीर वारसदार श्रीमती योजना यशवंत गार्डी, सी. पल्लवी संदीप काताळे, श्री. गौरव यशवंत गार्डी व कुमारी दामिनी यशवंत **गार्डी** यांनी सोसायटीच्या नोंदीमध्ये त्यांच्या नावे फ्लॅट व अर्स हस्तांतरणास मान्यता दिली आहे.

राजक रुसाराजात मान्या। हिंदा जोह. येथे सूचना टेजन अन्य इतर प्रकारे कोणत्याही अधिकाराचे दावा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट आणि सदर श्रेअर्सवर विक्री, हस्तांतर, तारण किंवा अन्य प्रकारे दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा/आक्षेप पुष्पाचित्र भाषा अस्तिया अस्ति । पुष्पचर्थ देस्तावेज व इतर पुराव्याच्या प्रतिसह खाली दिलेल्या पुरुषावर सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसाच्या** कालावधीत कळवावे. वर विहित कालावधीत जर कोणताही दावा/ आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर फ्लॅट व शेअर्सचा सद व्यक्तींसह व्यवहार करण्यास माझे अशील मक्त असतील. ११ दिवसानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही देनांक: २२.०५.२०२४ (वकील उच्च न्यायालय

भारत शासन नोटर्र हार्यालय: १०९. भाईदया नगर, बी डमारत, गोपी महल हॉटेलजवळ वघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे ४०११०५

श्री. शशिकांत गोपाळ कांबळी यांच्या वतीने सर्वसामान जनतेस येथे घोषित व सचित करण्यात येत आहे की स्वर्गीय विजया शशिकांत कांबळी या सदनिका क्र.९०९ १ला मजला. क्षेत्रफळ समारे ५१० चौ.फ. बिल्टअप क्षेत्र 'शांताराम दर्शन'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणन ज्ञात इमारत, नांदिवली रोड, डोंबिवली (पर्व) ४२१२०१, जि. ठाणे, जमीन सर्व्हे क्र.७४, हिस्सा क्र.१ भाग, गाव नांदिवली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्य र्यादेत, डोंबिवली विभाग आणि नोंदणी जिल्हा ठाणे व उप-नोंदणी जिल्हा कल्याण, डोंबिवली विभागात नसलेल्या जागेच्या मालक होत्या

स्वर्गीय विजया शशिकांत कांबळी यांचे ०१.०७.२०९५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे ३ कायदेशी गरसदार श्री. शशिकांत गोपाळ कांबळी-पती, श्रीमती सिमा सुधीर मसुरकर-विवाहीत मुलगी व श्री. रत्नाकर शशिकांत कांबळी-मुलगा व स्वर्गीय उमेश शशिकांत कांबळी-मुलगा, ज्याचे २४.०८.२०१७ रोजी निधन झाल कायदेशीर वारसदार आहेत.

'शांताराम दर्शन'' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि यांच्याकडन श्री. शशिकांत गोपाळ कांबळी यांच्या नारं ामांकन व क्षतिपुर्ती करारनामानुसार भागप्रमाणपत्र हस्तांत केले जाईल आणि श्रीमती सिमा सधीर मसरकर-विवाहीत मुलगी व श्री. रत्नाकर शशिकांत कांबळी यांनी श्री. शशिकांत गोपाळ कांबळी यांच्या नावे सदर सदनिक स्तांतरणास त्यांची एनओसी दिली आहे.

''शांताराम दर्शन'' को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि गांच्यासह वर नमुद कायदेशीर वारसदारांनी सदर सूचना गकाशनापासून १४ दिवसात सदर सदनिकेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावा योग्य पुराव्यांच्या प्रतींसह वकील अर्चना एस. जोशी (९८६७४९५३६७ यांच्याकडे कळवावे. जर विहित कालावधीत दावा प्राप्त : ाल्यास योग्य असेल त्याप्रमाणे मयत सदस्याचे शेअर्स हित यासह व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील दिनांक: २२.०५.२०२४

#### जाहिर सुचवा

माझे अशील श्री.पराग नवीनचंद्र भावसार आणि श्री.नवीनचंद्र जेठालाल भावसार यांच्यावतीने येथे सचना देण्यात येते की. श्री. पराग नवीनचंद्र ू गावसार आणि श्री.नवीनचंद्र जेठालाल भावसार हे सोसायटीचे सदस्य आहेत, ज्यांच्याकडे खोलीर्च जागा आणि मालकीत्व आहे अर्थात खोली कृ. ७ वारकोप (१) आसरा को.ऑप.हो.सो.लि., प्लॉट क.३१६. आराग्ससी-३२. चारकोप. कांद्रिवली (प.), मुबंई-४०००६७ हया नागेचे मालकीत्व आहे. (यापूढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ) सदरची जागा श्री. चंद्रकांत अनंत बॉडकर यांना म्हाडा प्राधिकरणाद्वारे डब्लूबीपी अंतर्गत दिले <sub>हात.</sub> ज्याअर्थी श्री. चंद्रकांत अनंत बोंडकर यांनी सदरची

जागा दिनांक 30-03-1993 रोजी श्रीमती. गीता दत्ताराम वरळीकर यांना करारनाम्यानूसार विकी केली (खरेदीदार म्हणून संदर्भित). तसेच श्री. पराग नवीनचंद्र भावसार यांनी वर उल्लेखीत करारानाम्यावर अभय योजना 2023 अंतर्गत् मदांक शल्काचा COB/AY/9099/2023 अन्वये दिनांक 15.03.2024 रोजी भरणा केलेला आहे. तद्नंतर श्रीमती.गीता दत्ताराम वरळीकर (विकेता) यांनी सदरची जागा श्री.सरेंद्र गणेश चौबल (यापूढे खरेदीदार) यांना दिनांक 31-07-1999 रोजीच्या विकी करारनाम्यानूसार विकी व हस्तांतरित केली. आणि तसेच श्री.पराग नवीनचंद्र भावसार यांनी वर उल्लेखीत करारानाम्याव अभय योजना २०२३ अंतर्गत मुद्रांक शुल्काचा COB/AY/9097/2023 अन्वये दिनांक 15.03.2024 रोजी भरणा केलेला आहे. तदनंतर श्री.सुरेंद्र गणेश चौबल यांनी सदरची जागा श्री. पराग नदीनचंद्र भावसार आणि नदीनचंद्र जेठालाल भावसार यांना दिनांक 06-05-2004 रोजीच्या करारनाम्यानूसार विक्री व हस्तांतरित केली व सदर जागेबाबतचे घोषणापत्र क्रं.बरल 5-07548-2010 अन्वये दिनांक 25-08-2010 रोजी नोंदणीकृत करण्यात आले. सदरच्या जागेवर सर्वस्वी मालुकी हक्कू हा श्री.पराग नवीनचंद्र भावसार आणि श्री.नवीनचंद्र जेठालाल भावसार यांचा राहील आणि सदर जागेबाबतचे निर्णय माझे अशील घेतील. जर कोणताही कायदेशीर वाारस, नामनिर्देशित

व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा तृतीय पक्षाचा उक्त खोलीच्या जागेवर आणि समभागांवर कोणताही दावा. भार. हक्क किंवा स्वारस्य असल्यास तर ते तारखोचे प्रकाशन १५ दिवसाच्या आत अधोखाक्षरीदारांना सूचित केले जाईल, त्यात अयशस्वी झाल्यास असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत जर असतील तर माफ केले जातील किंवा सोडले जातील असे मानले जाईल. <sub>सही</sub> /-सुप्रिया सुशांत कदम

वकील, उच्च न्यायालय प्लॉट क.१९१/डी-२३, गोराई.' बोरीवली (प.), मुंबई ९१.

## PUBLIC NOTICE

Public notice is hereby given that at large are hereby informed that MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR, resident of Mumbra, Dist. Thane, having permanent address at Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra, That my brother MR. TAUFIQUE DAWOOD DHOPWANKAR, died intestate on dated 26/06/2023. Hence due to his bachelor status I am being the sole legal heirs of my brother therefore I am in occupation and possession of said room premises without any objection and Electricity Bill other relevant documents at said address premises. Now this residential premise is exclusively in my possession without any objection from anybody and the ownership right belong to me exclusively. All persons having any right, title interest, claim or share whatsoever into, upon, over or

against the room premises more particularly described in Schedule hereunder writter whether by way of inheritance, sale, gift, lease, possession, charges, lien or otherwise howsoever are hereby notify the same in writing to the undersigned at A. Y. Sayyid & Co (Advocates), 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai-400010, with full particulars, details and document/s within 14 days from the date hereof, if no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived for all intents and purposes and the same are not binding on our clients, the transaction shall be completed without any reference to such clair SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERED TO

All that Piece and Parcel of Flat No.102, 1" Floor, Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra.

MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR Address: Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra

A. Y. SAYYID (ADVOCATES) Advocate for MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR 3/4, Khan Building, Nawab Tank Bridge Road, Dockyard, Mumbai-400010

Mumbai - 22-05-2024

अ. लॉकर ब्रिक ओपन नांव आणि पत्ता

# (iii) IDBI BANK

Annexure XV

शाखा

आयडीबीआय बँक लि जापडाबाजाय क्येत एए. वॉर्डन रोड, गिरगाव, दादर (प), मरोळ, रेबेलो रोड आणि आझाद नगर शाखा तुम्हाला कळवत आहे की सोल 019 - तिरुपती ऍट., वॉर्डन रोड, मुंबई 400026, सोल 453-ठाकुरद्वार

गिरगाव, मंबई 400002, सोल 501- बेडेकर सदन, एन.सी. केळकर रोड, दादर, आझाद नगर, अंधेरी (W) मंबई-400058 येथे असलेल्या आमच्या सहा जाखांचे लॉकरधारक संबंधित खालील लॉकर्स, 1 एप्रिल, 2020 आणि 2021 पासून विहित लॉकरचे भाडे भरण्यात अयज्ञस्वी झाले आहेत आणि आमच्या विविध सूचना आणि त्यांना केलेल्या मागण्या असनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. लॉकर धारकाने मान्य केलेल्या अटी व शर्तींनुसार भाडे न भरल्यास बँक हे लॉकर्स उघडण्यास स्वतंत्र असेल. त्यानुसार, 20, 21 - आणि 22 ऑगस्ट, 2024 रोर्ज सदर लॉकर्स उघडण्याचे प्रस्तावित आहे. पुढील लॉकर धारकांना कारवाई टाळण्यासाठी लॉकर उघडण्याच्या तारखांच्या आधी शाखेत जाण्याचा आणि थकबाकीची पुर्तता करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रेक ओपनचे शुल्क भाडेकरूंकडून भरावे लागणार आहे. याशिवाय भाडे थकबाकी/इतर शुल्क इत्यादींसह वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.

क्र.	क्र.	तारीख		,,,,	
1.	116/019	20.8.2024	श्री. एस एल हिरेमठ, सी विंग 1602 16वा मजला आरएनए हाईटस समोर, फॅन्टसी लॅंड जोगेश्वरी विक्रोळी रोड अंधेरी प, मुंबई-400093.	वार्डन रोड	
2.	236/019	20.8.2024	डीएफएल. कॅडबरी इंडिया स्टाफ प्रॉव्हिडंट फंड 19, भुलाबाई देसाई रोड, मुंबई-26	वार्डन रोड	
3.	15/453	20.8.2024	श्री. जैन मनोज गणपतराज, 20, नवीवाडी, शाम भवन, चिराबाजार, गिरगांव, मुंबई- 400002.	गिरगांव	
4.	5/501	21.8.2024	श्री. वेलनकर सदाशिव आत्माराम, वेलनकर विनयास 10, सिंधुदुर्ग बिल्डिंग, भवानी शंकर रोड, मुंबई - 400028.	दादर (प)	
5.	62/501	21.8.2024	श्रीमती. शेंडे संध्याश्रीपाद, 17 आसावरी गोखले रोड दक्षिण, दादर प, मुंबई - 400028.	दादर (प)	
6.	83/501	21.8.2024	श्रीमती. स्मृती शेखर पांचाळ, जीएफएल आरएम5 सर्वोदय भुवन, गोखले रोड, पोर्तगीज चर्च जवळ, मुंबई - 400028.	दादर (प)	
7.	163, 164, 165 & 220/ 501	21.8.2024	कु. छेडा किर्ती सी, छेडा भारती किर्ती, अमृत टॉवर, 5वा मजला, तेलंग रोड, पॉडच्या पाठीमागे, दार कॉलेज, मादुंगा, मुंबई - 19.	दादर (प)	
8.	179/552	22.8.2024	श्री. धनुका कांता विजयकुमार, 3/8 मुकुंद नगर, मुंबई - 400059.	मरोळ, अंधेरी	
9.	322/552	22.8.2024	श्री. एस. शिवलिंगम, बी/ 204 आपली एकता सोसा. मरोळ नाका, नवपाडा अंधेरी पुर्व, मुंबई - 400059	मरोळ, अंधेरी	
10.	133/611	22.8.2024	श्रीमती. दिलनाझ खटाव, 3 नूर ई रेहमत, 59 बी जे रोड, बँडस्टॅंड, बांद्रा प, मुंबई - 400050	रिबेलो रोड बांद्रा	
11	389/619	22.8.2024	श्रीमती. कॅसलिनो डेझी, चुनिलाल चाळ, कैसर रोड, जय भवानी माता रोड, अंधेरी प, मुंबई - 400058	आझाद नगर, अंधेरी	
दिनांक : 22.5,2024 सही/- ठिकाण : मुंबई अधिकृत अधिकारी					

# क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

एम.एम.आर.डी.ए. कॉलनी पुनम नगर

अंधेरी पुर्व, मुंबई - ४०००९३

सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईट, मुंबई-४०००२१. दूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल संपलेली तिमाही संपलेले वर्ष 39.97.73 39.03.73 39.03.78 लेखापरिक्षित

38.03.28 38.03.2 कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ) कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (२.३३) (\$8.88) (१६.२६) (४६.७६) (३.६६) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (88.83) (१६.२६ (४६.७६) (३.६६) (2.33)करानंतर कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) एकुण सर्वकष उत्पन्न (करानंतर) (88.23)  $(3.\xi\xi)$ (2.48)(94.00) (१५.९६ १००.०० १००.०० १००.०० १००.०० १००.० राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ४२१.५ उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) -9.40 -१.६( -४.६८ -0.36 -0.24 २) सौमिकत -१.६( -४.६८ -0.३७ -0.24 -9.40 दिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अटर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजमह माटर करण्यात आलेली त्रैमासिक

वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com आणि कंपनीच्या (www.kratosenergy.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

पुर्णवेळ संचालक

(रु.लाखात)

डीआयएन:००२३२५३३

रिशीरूप लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** डब्ल्यु ७५(ए) व डब्ल्यु ७६(ए), एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, सातपुर, नाशिक-४२२००७. वेबसाईट: www.rishiroop.in, ई-मेल: investor@rishiroop.com, दुर.:0२२-४०९५२०००, ९१-०२५३-२३५००४२, फॅक्स:९१-२२-२२८७२७९६

# ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

					( ,
		संपलेली तिम	संपलेले वर्ष		
तपशील	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	38.03.2028	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	39.03.7078	३१.०३.२०२३
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२४०२.७०	२६९८.५३	१९९१.४२	९८३९.७२	९०१४.४५
कर व अपवादात्मक बाबपूर्व तिमाही/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५६३.६८	९१०.४०	१६७.१०	२७९७.८३	१०८७.७२
करपुर्व तिमाही/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक बाबनंतर)	५६३.६८	९१०.४०	१६७.१०	२७९७.८३	१०८७.७२
करानंतर तिमाही/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५२२.५२	७६८.४३	१२४.०६	२४१५.८८	८१०.०७
करानंतर संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न					
(करानंतर संपलेली तिमाही/वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) व					
करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न)	५२३.०८	৬६७.३८	१२१.३३	२४१४.५०	७९५.३२
संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता निव्वळ एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	५२३.०८	७६७.३८	१२१.३३	२४१४.५०	७९५.३२
समभाग भांडवल	९१६.३६	९१६.३६	९१६.३६	९१६.३६	९१६.३६
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)					
मूळ	4.60	۷.३९	१.३५	२६.३६	۷۵.۵
सौमिकृत	4.60	۷.३९	१.३५	२६.३६	

टिप:

ठिकाण : मुंबई

दिनांक: २१.०५.२०२४

- १. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे २१ मे. २०२४ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि २१ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.
- २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण केले आहे. यावर त्यांनी अपात्र अहवाल दिलेला आहे.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rishiroop.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

सही / आदित्य कपूर व्यवस्थापकीय संचालव

### दिनांकः २१.०५.२०२४ ठिकाणः मंबर्ड

# (डीआयएन:००००३०१९)

### TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED Regd. Off.: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Marol, Andheri (E), Mumbai - 400 093

## नेस्को लिमिटेड सीआयएन : L17100MH1946PLC00488

nesco

कार्यालय : नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व ), मुंबई ४०००६३ संकेतस्थळ : www.nesco.in

						(रुपये लाखांत
अ. क्र.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वि	क्तीय वर्ष
		३१ मार्च २०२४ (लेखापरीक्षित) पहा मुद्दा क्रमांक २	३१ डिसेंबर २०२३ (अलेखापरीक्षित)	३१ मार्च २०२३ (लेखापरीक्षित) पहा मुद्दा क्रमांक २	३१ मार्च २०२४ (लेखापरीक्षित)	३१ मार्च २०२ (लेखापरीक्षित
१	एकूण कार्यान्वयन उत्पन्न	२१,९८८.१५	२०,४६१.४२	१७,७५८.४१	७८,३१२.८७	६०,९११.८
?	निव्वळ नफा/ (तोटा) कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बार्बी आणि / किंवा विशेष बार्बीपूर्व)	१३,६०१.१०	१२,०९७.३९	१०,८९८.७८	४६,२९८.५५	३६,६९७.०
æ	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता करपूर्व (अपवादात्मक बाबीं आणि/किंवा विशेष बाबींच्या पश्चात)	१३,६०१.१०	१२,०९७.३९	१०,८९८.७८	४६,२९८.५५	३६,६९७.८
Х	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपश्चात, अपवादात्मक बार्बीच्या पश्चात)	१०,५१२.४८	९,३७४.५५	८,४९०.९१	३६,२७८.३६	२९,०६३.६
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (ज्यात नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपश्चात) आणि अन्य सर्वकष उत्पन्न (कर पश्चात यांचा समावेश आहे)	१०,५९२.०४	९,३७९.६२	८,४८६.९८	३६,३६८.८६	२९,०६०.५
ξ	पेड अप इकिटी समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रति समभाग)	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.३
b	राखीव (रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह वगळून)	-	-	-	२,२८,२४१.३१	१,९५,०४३.
۷	प्रति समभाग अर्जन (रु. ईपीएस )					
	ए) प्रति समभाग अर्जन बेसिक (रु.*) (वार्षिकीकृत नाही)	*१४.९२	*१३.३०	*१२.०५	48.88	४१.
	बी) प्रति समभाग अर्जनडायल्युटेड (रु.*) (वार्षिकीकृत नाही)	*१४.९२	*१३.३०	* <b>१</b> २.०५	48.88	४१.

मुबई, २० मे २०२४

या लेखापरीक्षित वित्तीय निकालांचा आढावा अंकेक्षण समितीने घेतला आहे आणि त्यांची शिफारस केली आहे आणि त्याला संचालक मंडळाने त्यांच्या २० मे २०२४ रोजी झालेल्य बैठकीत मान्यता दिली आहे.

३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही यांच्यातील आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकडे आणि प्रसिद्ध 

या वर्षात होत असलेला वापर आणि भविष्यातील विकास आराखडा लक्षात घेऊन प्रदर्शन सभागृहांचे अंदाजित कालमान पुनः निश्चित केले होते आणि त्यामुळे घसाऱ्याचा दर वाहून रु. ४६९.२९ लाख आणि रु. १८८८.९४ लाख इतका ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी झाला. त्यामुळे संबंधित कालावधीसाठी कर पूर्व नफा त्यान रकमेने कमी दिसत आहे

वरील प्रमाणे देण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स ) नियंम २०१५ चा नियम ३३, यांच्या अनुसार स्टॉक एक्स्चेंज कडे सादर करण्यात आलेल्या, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्ष यांच्या वित्तीय निकालांच्या विस्तुत माहितीचा सारांश आहे. निकालांचा सविस्तर तपशील एनएसः लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.nseindia.com), बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.bseindia.com) येथे आणि कंपनीचे संकेतस्थळ (www.nesco.in) येथे

> नेस्को लिमिटेड यांच्या करित अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१५१९५७

# Tel No: 022-67166161 | Email: cs@tainwala.in; www.tainwala.in; | CIN: L24100MH1985PLC037387

**EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER** & YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(Amount in INR Laki							
		Quarter ended	Year Ended				
Particulars	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
Total Income from Operations	55.28	491.22	996.44	2,423.33	2,260.60		
Net Profit/ (loss) for the period							
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(43.32)	36.94	(248.25)	553.96	388.86		
Net Profit/ (loss) for the period before Tax,							
(After Exceptional and/ or Extraordinary items#)	(43.32)	36.94	(248.25)	553.96	388.86		
Net Profit/(loss) for the period After Tax,							
(After Exceptional and/ or Extraordinary items#)	(44.32)	26.94	(282.29)	481.46	328.15		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/							
(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive							
Income (after tax)]	490.58	234.46	(442.47)	1,882.18			
Paid up Equity Share Capital	936.39	936.39	936.39	936.39	936.39		
Reserves (excluding Revaluation Reserve)	8,310.58	7,820.01	6,428.40	8,310.58	6,428.40		
Securities Premium Account	2,507.16	2,507.16	2,507.16	2,507.16	'		
Net worth	11,754.14	11,263.56	9,871.96	11,754.14	9,871.96		
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	-	-	-	-	-		
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-		
Debt Equity Ratio	-	-	-	-	-		
Earnings Per Share (of Rs. 10/- each)							
(for continuing and discontinued operations) -							
Basic and Diluted EPS	(0.47)	0.29	(3.01)	5.14	3.50		
Capital Redemption Reserve	-	-	-	-	-		
Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-		
Debt Service Coverage Ratio	-	-	-	-	-		
Interest Service Coverage Ratio	-	-	-	-	-		

Place : Mumbai

Date: 21st May, 2024

The financial statements for the guarter & year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 21st, 2024. The statutory auditors have expressed an unqualified opinion. The financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 o the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.

Segments have been identified in line with the Indian Accounting Standard - 108 "Operating Segment" specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with rules framed thereunder. . The maximum Limit on Gratuity benefits has been changed during the year, due to this the charge to Profit & Loss Account has reduce

and charge in Other Comprehensive Income has increased during the quarter resulting in a credit amount for the quarter. Figures of previous periods/years' have been regrouped / rearranged, wherever considered necessary. For and on behalf of Board of Directors

Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Ramesh Tainwala Chairman & Managing Director DIN: 00234109

मुख्य कार्यालय - एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@radiffmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.